

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN – L24118MH1976PLC136836 Corporate Office : 2/1, South Tukoganj, Behind High Court, Indore–452 001 (M.P.), India. Phone : 91-731-4018009/8010/Fax : 91-731-2513285 Email id.: anik@anikgroup.com Website : www.anikgroup.com

Date: 14/08/2023

To, National Stock Exchange of India Ltd. "Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai –400051 Symbol: ANIKINDS

BSE Limited 25th Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 Scrip Code: 519383

Subject: Submission of Newspaper Advertisement in Compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Ma'am,

In terms of Regulation 47 & 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with corresponding circulars and notifications issued thereunder, we are enclosing herewith the Newspaper clippings published on 14th Day of August, 2023 in *The Free Press Journal (English Language) and Navshakti (Marathi Edition)* (Both Mumbai Editions) for publication of Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2023.

Further, in terms of Regulation 46 of SEBI (Listing Obligations and DisclosureRequirements) Regulations, 2015, the aforesaid financial results are available on company's website <u>www.anikgroup.com</u> and also on the website of Stock Exchanges i.e. <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u>.

You are requested to take the same on your records and oblige.

Yours sincerely, Thanking You, For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary& Compliance Officer

Encl: as above



NOTICE GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LTD.

Notice is hereby given that the certificate(s) for 396 Equity Shares Nos. having Distinctive Nos. 5887911 to 5887930, 5888561 to 5888580, 10032158 to 10032167, 13697911 to 13697926, 14715266 to 14715298, 32923959 to 32924057, 170972136 to 170972333 of GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LTD. standing in the name(s) of Rustom B Dubash(deceased) & Navaz P Lentin has/have been lost/misplaced and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate certificate(s) for the said shares.

Any person who has a claim in respect of the said shares should write to our strar, M/s. KFIN TECHNOLOGY PVT LTD. Karvy Selenium Tower B, Plot 31-32. Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Place: Mumbai

Name of the shareholder(s) Rustom B. Dubash Date: 14/08/2023 Navaz P Lentin

🔞 NORTH CENTRAL RAILWAY G2. **Gwalior Construction Uni**

E-Tendering Tender Notice

Deputy Chief Engineer (Construction), N.C. Railway, Gwalior for and on behalf of President of India invites Open on line e-Tenders (Two Packets System) for the following work.

Description of work	e-tender No.	Approx. Cost
Construction of miscellaneous civil works like road, drain, toe walls, RUBs and other ancillary items in the section from Rayaru to Birpur in connection with GWL SOE GC Project.	CEN05GWL 1123	₹ 13.80 Crore
Date of closing Tender: 04.09.2023 and Date of issue acceptance letter: 12 months. • Tender onlii 15.00 hrs. on 04.09.2023 • For full details and submis Indian Railway website <u>www.ireps.gov.in.</u>	ne can be subr ssion of bid, ple	nitted up to
🖪 North central railways 📓 @CPRONCR 📗 @north centralrailway	🛞 www.ncr.india	nrailways.gov.in

PUBLIC NOTICE

This notice is hereby given to the public at large on behalf of my client namely Mr. Madan Shankar Gaikwad in respect of flat no. 25/B3 admeasuring 697 sq. ft. Built up area on first floor in the building known as Model Town co-operative housing society limited, situated at mahakali caves road, mahakali, Andheri (East), Mumbai 400093 hereafter referred to after said flat, which is owned by our client and is residing in the said flat. Our client said that in the building in which the said flat is situated was constructed by M/s Sadguru builders, we are the first occupant of the said

flat My clients states that he has lost/ misplaced all the original documents on respect of the said flat which include allotment letter, possession letter,

share certificate etc. in this regards we have registered a police complain with MIDC police station with complaint id 42838/2023 dated 19/07/2023. If any person/ company/ firm have found the above mentioned documents and is having any objection, claim, litigation, interest, disputes in the said flat, He/ she/ they may contact the society as mentioned above, or undersigned with the documentary proof submitting, his / her/ their objections/ claims / details of dispute/s within Fourteen (14) days from the date of this publication, failing which, we shall proceed to issue no. Encumbrance certificate for the said flat and shall proceed to the necessary formalities for the sale of the said flat if there are no third party claims, objection / details of the disputes in the respect of the said flat and thereafter no claims/ objection/ disputes will be entertained thereafter.

Adv. Revati Bhalerao Flat No. 3, building no. 11, model

Sd/

Place: Mumba Date: 12/08/2023

ANIK INDUSTRIES

Road, Andheri (East), Mumbai-400093.

Town society. Mahakali caves

CIN: L24118MH1976PLC13683 d. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Poi

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDEI

- 1					(Rs. In Lakhs
- I			CONSOL	JDATED	
	Particulars		Quarter Ended		Year Ended
Sr. No.	r al liculai 3	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
- T	(Refer Notes Below)	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	1804.08	1582.89	5427.47	11810.11
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items)	432.11	(0.48)	394.29	549.38
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional				
	and/or Extraordinary items)	432.11	(0.48)	394.29	549.38
	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items)	362.66	(3.98)	538.23	478.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising				
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive				
	Income (after tax)]	362.66	2.82	567.04	512.10
6	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the				
	Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	40206.87
	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing				
	and discontinued operations)-				
	1. Basic: (Rs.)	1.31	(0.02)	2.05	1.83
	2. Diluted: (Rs.)	1.31	(0.02)	2.05	1.83
	KEY STANDALONE FINANCIAL INFORMATIO	N FOR THE QUA	RTER ENDED 3	0 [™] JUNE, 2023	
Τ			STAND	ALONE	
_	Particulars		Quarter Ended		Year Ended
Sr.	Fai liguiai a	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
Ĩ	(Refer Notes Below)	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	1804.08	1582.89	5427.47	11810.11
	Profit before Tax	436.14	(6.22)	425.57	578.17
3 I	Profit after Tax	366.68	(9.53)	569.51	507.44

							THE F	REE F	'RE
HOU D- (\ Mr. F memb Opera having Yogi Mumb 24/05/ nomin The se or ob	37, Yogi Naga West), Mumba (NOTIC Rajiv Bhimse ber of the Yi tive Housing g address at Nagar, B pai-400091, (2023 without ation. ociety hereby jections from	CIETY LTD ar, Borivali ai-400091	Ving Tel-02 Please m Business 18.08.20 In the Ac Flat No. Malabar 4149 sq.: right to us area equ parking s	d Assets -B, Free 2-416114 standar 23. count of S A-3001 & & Cumba t. carpet a t. carpe	Anagement Brar Press Journal Marg 102, Fax-022-228114 CORRIC Auction Sale Notic d & Times of India Brit Deven Jittendra B-3001, 30th floor, Illa Hill Division, Alta area equivalent to 38 illary area (Ancillary 34-28 sq. mrs. carpe operty stands withe	nch-II, Raheja Cha I, Nariman Point, N 103, Email: Team? ENDUM Published in Fri- on 27.07.2023, Mehta (Descript Lodna Altamount amount Road, Mui 15.44 sq.mtrs. Carg- area shall be area: 1 area) on level P-5	mber, Groun Mumbai-400 .15859@sb ee Press, N For E-Auctiv ion of prope t, S. No. CS mbai - 400 (bet area alon adm. 369 sq of the buildin Authorize	021, i.co.in avshakti, on dated erty/ies) 1A/664, 126 adm. gwith the ft. carpet ng + 5 car Sd/- d Officer	N N DEEPAM 605, ad Carpet: 48, hiss Vikas Ki being oi 309/11 from all A: to the s lost the interest and flat trust, ir ilen, ass posses: relating request in writin support C/ 106,
said s decea capita within the pu copies other his/he transfe the capita claims within above deal v	shares and ir ised memb il/property of a period of iblication of th s of such do proofs in r/their claims/ r/their claims/ inter	transfer of the nterest of the oer in the f the society 15 days from ne notice, with bournents and support of /objections for and interest of member in e society. If no are received d prescribed shall be free to s and interest member in	This is t Park Pr Propos Located on LB Identifi This cle 2006. http://p	o inform ivate Lin ed Com I at CTS S Marg cation n arance i The co arivesh.u W08/2023	n that the project p mited has been g mercial/IT pro b.No.11 of Villag g, Vikhroli We o. EC23B038MF is in accordance w pies of this le nic.in	ranted Environr ject "Amani I e – Hariyali for est, Mumbai-4 1110872 dated with provisions	nent Clear Knowledg I.T. Park, 100083 v 10th Augu of EIA not seen on v	owledge ance for e Park" situated ide EC st 2023. ification website	1 st Fir, client s outstan not intin be walve Dated th Dated th Notice that m Develo develop the Sch
such under The receiv transfe the d capita shall t provid the so A cop	manner as the Bye-laws claims/object er of shares a leceased me l/property of be dealt with i led under the ciety. y of the registe	the society in is provided of the society. ions, if any, society for and interest of ember in the f the society in the manner e Bye-Laws of ered Bye-laws	NOTICE is company h applied to t Any persor the compa procced to	hereby gi as been lo he compar h who has a ny at its Re issue dupli	SIEMEN Aurora, Level 21, Plot n ven that the certificate st/misplaced and the h ny to issue duplicate cer a claim in respect of the gistered Office within cate certificate [s] witho	[s] for the underme olders of the said sec tificate [s] e said securities shou 15 days from this dat out further intimation.	ntioned secur curities / applic uld lodge such te, else the co	ities of the cant [s] has claim with mpany will	said la thereor conven Properi The o develoy favour Vatsala All per benefit, and/or thereof
inspec claima the so	ction I ants/objector, i ociety/with the	available for by the in the office of e secretary of in 11 am to 2	Name[s] o Rupa Vija Mehta	f holder[s] /kumar	Kind of Securities & Face Value Equity, Rs. 2/-	No. of Securities 250/-	Distinctive 3989691 to		gift, lea licensa easen inherita arrange
pm fro of the expiry For	om the Date notice till the of its period. and behalf of	of publication e date of the	Vijaykuma Mehta 14.08.202 Khar Wes		Equity, Rs. 2/-		171626354 171626603 pa Vijaykuma aykumar Dhin	r Mehta &	any c develop are her in writ true c suppor
Date:	Mumbai 14/082023 400021, te: <u>www.aniko</u> ENDED 30 TH JU	ED Jroup.com	- C A Pursuan the Proclam High Court, (Chandraka puble auctive Vasant Gard at 2.30 pp The area aforesaid su Mumbal an Demand Dra on or before erefunded ini The sate above suit p 1.00 pm f Furthert only (non r	EXECU In handrak purva K. to the Warra ation of Sale Bombay, II t Mansukhia on the right, t en, Mulund (m, beforshik of the sald it property III arount of I ft / Pay Orde > 20° Aug partsby to ti uil to all these is subject roperty Will I o 4.000 pm orms and coi efundable) o tidg, K. B. P	nditions of sale can be had in any working day in bet itil Marg, Mumbal - 400 032. August, 2023.	ATION NO. 43 UIT NO.43 OF hayani to Ors. roperty dated 6° day of- ed by the Hon'ble Comm No.439 of 2022 in S Vecnesday, the 300 mon.13, Hon'ble City Cit rox.). The intending bidd Earnest Woney Depose eos Twenty Lakk in farour of Sheriff of M O p.m. slongwith his to of Rs.20,00,000. (Rupe mpletion of the auctions is City Civil Court, Mu iddere on 22" & 23m on making psyment of R ween 11.80 am to 4.80	9 OF 2022 2022 Plaintiff Defends lanuary, 2023 an issioner for Taki ammary Sult N Scherff of Mumb roperty viz. B-7("dy of Aug of Aug and Scher les only as a umbei and payal their offer/s in s eat the auction to control and payal their offer/s in s eat offer/s in s eat. mbal. The insp. d August, 200 s.500/. (Rupeos pom from Sheriff HERIFF OF M	f unt d pursuant to ng Accounts, .0.43 of 2022 and will sell by 15, Pinewood, yust, 2023 sal. on sale of the the Sheriff of the Sheriff of the Sheriff of be at Mumbai sealed/closed is only) will be section of the 1023 between Five Hundred 's Office, Old UMBAI	Near Ut (West) (Fourte hereof, benefit, stand s client s with the ALL th structu No.113 CTS I admea: Borival Suburb
82.89 (0.48)	5427.47 394.29	11810.11 549.38			Regd.Office : 15 Website : ww Extract or		ibers V, Nai n CIN : L26 Unaudite	riman Point 960MH199 d Financia	t, Mumi 90PLC0 a l Resu
(0.48)	394.29	549.38		Sr			Quarter Ended	Quarter Ended	Qu

ESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | MONDAY | AUGUST 14, 2023

Place: Mumba

Date: 14/08/2023

PUBLIC NOTICE OTICE is hereby given that my C SHANKAR NAIK is the owner An SHANNAK NAIK IS THE OWNER OF Flat No. admeasuring approximately about 225 sq. Ft. t area, on 6 th floor, In building Parle Amit Sra . Housing Society Ltd., situated at survey no. issa no.18, village Vile Parle (East), Jeevan Kendra marg, Mumbal- 400057, Jaying and on the piot of Iand bearing C.T.S Nos. 309, 1 to 309/14, Mumbal suburban district free ill encumbrances and relative

In overy 14, when a suburban is suburban is subtrant life noumbrances and claims As the Original Share Cartificate with respect said Flat mentioned herein above has been herefore any person having any right title st claim or demand to or in the said shares at by way of saile, exchange, mortgage, gift, inheritance, possession, easement, lease, coloranet, maloteanano, accelantado bala nheritance, possession, easement, lease signment, maintenance, or claiming to be in sion of any original document of title to the above flat or otherwisehowsoever is signment, m ed to intimate the same to the undersig sted to intimate the same to the undersigned ting, together with documentary evidence in rrt thereof, within 15 days hereof at Office No. (6, Shayamkamal Building, Agarwal Martet, Tr, Vile Parle E, Mumbai-58 in default, my t shall presume that there is no such anding claim or demand, & shall presume nettie of the said unit is clear & marketable, claim right title interest or demand of anyone, timated to us as aforesaid shall be deemed to Ned abandoned given up & treleased. this 14 th day of August, 2023

Sd/-PREMLATA JAIN Advocate

PUBLIC NOTICE

e is hereby given to all the concerne my client i.e. Vatsala Realtor and opers LLP, intent to acquire the opment rights of the land described in chedule hereunder from Smt. Bhanumati al Shah and Mr.Paresh Vadilal Shah. The land/property and structures standing on, hereinafter for the sake of brevity and enience called and referred to as the Said erty.

owners are interested to grant opment rights of the said Property in r of my client/ prospective developer i.e la Realtor and Developers LLP.

erson having any right, title, interest, it, claim or demand in or to the proper or the T.D.R of the property, of any part/s of, by way of sale, transfer, exchange. ease, sub-lease, assignment, tenancy se, mortgage, charge, lien, trust, ment, possession, maintenance tance, bequest, succession, family pernent/settlement. Decree of order o court of law, contracts/agreement, opment rights, or otherwise howsoev ereby required to make the same known riting, together with notarized certified copies of all documentary proof in ort thereof at Shop No.29, Royal Tower, Union Bank of India, I.C. Colony, Borivali t), Mumbai – 400 103, within 14 een) days from the date of publication rf, failing which such right, title, interest, it claim and/or demand if any, shall waived and / or abandoned, and my shall execute the necessary docume he abovesaid Owner.

IE S<u>chedule Above referred to</u> that Plot of land, grounds alongwith tures standing thereon bearing Survey 13/A, Hissa No.7 and Survey No.154 No. 810/2 to 4, Plot No.437 asuring 557.41 sq.mtrs of Village ali. Taluka – Borivali. District - Mumbai rban,

aled/closed only) will be stion of the 23 between	(Adv Place : Mumbai Date : 14.08.20	ecate, High Co	irt, Bombay)	
ve Hundred Office, Old JMBAI				
	Mumbai-400 PLC056449	021		
June, 202	3 Rs. in Lakhs	(Except EPS)		
Quarter Ended 31/03/2023	Quarter Ended 30/06/2022	Year Ended 31/03/2023		
(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
860.78	668.61	3,080.31		

(33.37)

(33.37)

(26.02)

(24.56)

538.00

82.77

82.77

58.57

57.09

538.00

1.545.58

INDIAN SAILORS' HOME SOCIETY, MUMBAI (ISHS) INVITES BIDs

- ISHS invites bids for Housekeeping and Manpower Services. Tender Document is available between 17th Aug, 2023 to 31st Aug, 2023 during 1100 hrs. to 1500 hrs. at O/o Resident Manager, Indian Sailors' Home Society (Home Building), Thana Street, Masjid Bunder (E), Mumbai-400009.
- Cost of Tender Document is INR 500/-.
- Final date & time for submission of bid is on or before 1500 hours on 07.09.2023 in a sealed envelope in Dropbox at ISHS (Home Bldg).

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that MR. DARSHIT VINODRAI SHAH is the member of "Jai Hansa Sagar Co-operative Housing Society Ltd.", (Registration No. BOM/ WT / HSG / TC / 6040 / 1992 dated 11/3/1992) (hereinafter referred to as "the said Society"), situated at Govardhan Nagar, L.B.S. Marg, Mulland Heinred Gas at 400 880 and holding Residential Premises bearing Flat No. 20, located on the 4th Floor in the C-Wing of the building known as Hansa Sagar (hereinafter referred to as "the said Premises") along with 5 fully paid up shares of Rs.So/- each bearing Distinctive Nos. 096 to 100 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 20 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Shares") of the said Society.

The said MR. DARSHIT VINODRAI SHAH has informed the said Society that the said riginal Share Certificate Bearing No. 20 is lost and/or misplaced and even after the diligent search the same is not traceable. The said MR. DARSHIT VINODRAI SHAH has applied to the said Society to issue Duplicate Share Certificate. The said Society hereby provides claims and objections from claimants / objector or objectors and / or any person/s/ Bank / Financial Institutions having any claim and /or objection against the said Premises and / or for issuance of the Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with the copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for issuance of Duplicate Share Certificate to the Secretary of the said Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the said Society shall issue the Duplicate Share Certificate, in such manner as is provided under the Bye laws of the Society, without any reference to such claims. A copy of the registered Bye laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office o he said Society / with the Secretary of the said Society between 11 A.M. to 12 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Jai Hansa Sagar Co-operative Housing Society Ltd.

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating the title of (i) Ashwin Kumar Sumanlal Mehta, (ii) Shobhana Ashwin Mehta & (iii) Ashish Ashwin Mehta, all residing at 2, Aryavarta, Narayan Dabholkar Road, Mumbai - 400 006, in respect of all their respective right, title and interest in the Units more particularly described in the Schedule hereunder written ("said Units").

Any person/s having any objection or any claim, right, title and/or interest including the right of and by way of sale, agreement for sale, mortgage, exchange, gift, partition, lien, charge, lease, maintenance, bequest, inheritance, trust, possession, easement, tenancy, license, development rights, FSI consumption or commitment or demand of any nature whatsoever or otherwise in respect of the said Units is hereby required to make the same known in writing to the undersigned at the below mentioned address and email addresses, along with documents in support thereof, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim of such person/s shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(Description of the said Units)

(i) Unit No. 47, admeasuring approximately 31.90 sq. mtrs (carpet area), situated on the ground Floor, (ii) Unit No. 49, admeasuring approximately 31.90 sq. mtrs (carpet area), situated on the ground Floor, and (iii) Unit No. 149, admeasuring approximately 31.90 sq. mtrs (carpet area), situated on the 1st Floor, of a Building known as 'the Plaza' situated at 55. Gamdevi Road, Near Opera House, Mumbai - 400 004 constructed in the year 2006 on all that piece and parcel of land bearing CS No. 1551 (Part) of Girgaum Division "D" Ward Dated this 14th day of August, 2023

> For Purnanand & Co. **Advocates & Solicitors** 65, Tamarind Lane, Fort Chambers, "C" Wing, 2nd floor, Fort, Mumbai - 400 023. Email: mail@purnanand.co.in

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY CHAMBER SUMMONS NO. 1983 OF 2022 IN
SUIT NO. 8808 OF 1992
(H.C. SUIT NO. 2031 OF 1992)
Stanislaus Frank RodriguesPlaintiffs
Versus
Arthur D' Souza & OrsDefendants
AND
1. Ronnie Rodrigues (Husband)
2. Flinn Rodrigues (son) 3. Alstine Rodrigues (Son)
4. Bridget Rodrigues (Daughter)
All Residing at Uttan, Navghar Church Road, Uttan Bhayandar (West)
Mira - Bhayandar, Thane, Maharashtra - 401106
LET ALL PARTIES CONCERNED attend before the Learned Judge Shri V. D. Kedare taking chambers matters on the 23rd day of August 2023 at 11.00 A.M. (S.T.) in the forenoon or so soon thereafter, wher Counsel can be heard by the Counsel on the part of the Plaintiff for the following amongst other reliefs :- (a) that the Plaintiffs be permitted to amend the Plaint and Proceedings as per the schedule appended in the Chambe Summons.
(b) Consequential amendments in the Plaint and Proceedings
wherever necessary.
(c) that this Hon'ble Court be pleased to condone the delay in taking out the present Chamber Summons if any and recall and se aside the abetment order;
 (d) further and other reliefs as the nature and circumstances of the case may require be granted.

Date: 12.08.2023 Place: Indore

INDEL MONEY LIMITED

Registered Office: Office No.301, Floor No.3, Sai Arcade N.S Road. Mulund West. Mumbai MH 400080 IN Corporate Office : Indel House, Changampuzha Nagar South Kalamassery Ernakulam 682033 KL IN. CIN: U65990MH1986PLC040897, Ph. No. 0484 2933990, Website : www.indelmoney.com Email ID: care@indelmoney.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2023

					(Rs. in lakhs
SI.	Particulars		Stand	lalone	
No.			Quarte	r ended	Year ended
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	6,551.60	5,758.27	2,706.97	18.546.16
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	2,026.20	1.076.18	(246.61)	2,919.15
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	2,026.20	1,076.18	(246.61)	2,919.15
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,447.10	679.01	(249.74)	2,054.12
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	1,466.26	765.29	(255.99)	2,121.65
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	13,314.70	13,314.70	9,814.70	13,314.70
7	Reserves (excluding Revaluation reserve)	4,310.69	2,848.29	474.85	2,848.29
8	Securities Premium Account as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2022)				NIL
9	Networth (Rs. In Millions)	17,625.39	16,162.99	10,289.55	16,162.99
10	Paid up debt capital/outstanding debt	Nil	Nil	Nil	Nil
11	Outstanding Redeemable Preference shares	Nil	Nil	Nil	Nil
12		5.01	4.99	6.55	4.99
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic	1.09	0.51	(0.27)	1.54
	Diluted	1.09	0.51	(0.27)	1.54
14	Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil
15	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil
16	Debt Service Coverage Ratio	0.05	0.05	0.02	0.15
17	Interest Service Coverage Ratio	1.84	1.47	0.87	1.35

- Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

1. The above is an extract of the detailed format of Unaudited quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Unaudited quarterly Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and on the website of the Company at www.indelmoney.com

2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges at BSE Limited and can be accessed on the URLs www.bseindia.com.

3. The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

	By and on benait of the Board of Directors
	For Indel Money Limited
	Sd/
	Mohanan Gopalakrishnar
Place : Mumbai	Managing Director
Date: 12.08.2023	(DIN: 02456142)

	(EPS) (NotAnnualised)	0.47	0.61	(0.48)	1.09
	Key Numbers of Standal for the Quarter			-	
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30/06/2023	Quarter Ended 31/03/2023	Quarter Ended 30/06/2022	s (Except EPS) Year Ended 31/03/2023
1	Revenue from operations (Net)	(Unaudited) 602.40	(Unaudited) 860.78	(Unaudited) 668.61	(Audited) 3.080.31
2 3	Profit/(loss) before tax Profit/(loss) after tax	34.29 25.75	44.14 33.37	(33.61) (26.26)	82.58 58.38
No		•	•		

Ended

30/06/2023 (Unaudited)

602.40

33.71

33.71

25.17

24.80

538.00

43.46

43.46

32.69

26.83

538.00

DIN: 00230392

- The above Standalone and Consolidated results were reviewed by the Audit Committee and approved an taken on record by the Board of Directors at their meeting held on 12.08.2023 The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under
- Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and Company's website www.solid-stone.com

For SOLID STONE COMPANY LIMITED

Chairman and Managing Director

SD/ Milan B. Khakhar

DIN: 00394065

Place : MUMBAI

PARTICULARS

Total Revenue from operations (Net)

Net Profit/(loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items

Net Profit/(loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)

Paid-up equity share capital (face value of Rs. 10/-

Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet

of the previous year

asic and Diluted Fai

Date : 12/08/2023

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties

Cubic route For E-Auttion For Sale of Immovable Properties Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerity known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No. 98, Udyog Vihar, Phase–V, Gurgaon–122015 (Haryana) and Branch Office at. - * Shop No. 105,106,107, First Floor, Vikas Galaxy, Sanewadi, Badlapur (East) - 421503".under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(hereinafter 'Act'). Whereas the Auhorized Officer ('AC)' of IIFL-HFL had taken the possession of the following property/lee pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS" & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankaauctlons.com.

Borrower(s) /	Demand Notice	Description of the Immovable	Da	te of Physical Possession	Reserve Price
Co-Borrower(s)	Date and Amount	property/ Secured Asset		28-July-2023	Rs. 25,68,000/- (Rupees
/Guarantor(s) 1. Mr. Vinod K Soni 2.Mr.Pratik Vinod Soni	13-Jun-2022 Rs. 27,66,77 (Rupees Twenty Seven La Sixty Six Thousand Sev	kh bearing Flat No-301, 3 Rd Floor, area		tal Outstanding On Date 02-Aug-2023	Twenty Five Lakh Sixty Eight Thousand Only)
3. Mrs.Praveena	Hundred Seventy Eight Only)	Magnus Prime, Joveli, Badlapur		. 32,67,496/-	Earnest Money Deposit (EMD)
Vinod Soni (Prospect No. 943763 & 883721)	Bid Increase Amoun Rs. 40,000/- (Rupees Fo Thousand Only)	Maharashtra, Pincode: 421503	Six	ty Seven Thousand Four	Rs.2,56,800/- (Rupees Two Lakh Fifty Six Thousand Eight Hundred Only)
Date of Inspe	action of property	END Last Date		Date/ Time	of E-Auction
13-Sep-2023	1100 hrs -1400 hrs	15-Sep-2023 till 5 pm.		18-Sep-2023 11	00 hrs1300 hrs.

Mode Of Payment :- EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit https://www.bankeauctions.com and pay through link available for the property/ Secured Asset only.

rrough link available for the property/ Secured Asset only. lote:: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide publ

For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:-SCBL0036001, e) Bank Address: Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.

Ferms and Conditions:-

- erms and Conditions:For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
 The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
 The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.
- prescribed mode of payment.
- Pressure mode of payment.

 The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land
 and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.
 Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.lill.com/home-loans/properties-for-auction for detailed
 terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.
 For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:support@bankeauctions.com, SupportHelpineNumbers;@7291981124/25/26.
 Excerption: Brongeridealite legandring of Defaunting on Defaunting on the service provider E mail ID:support@bankeauctions.com, SupportHelpineNumbers;@7291981124/25/26.
- For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no. 1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email:- auction.h@lfl.com
- Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFLshall not be responsible for any loss of property under the circumstances.
 Further the notice is hereby given to the Borrowers's, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.
 In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the anount already paid will be forelided (including EMD) and the property will be again put to sale.
 A Oreserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auctio alling which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost. Place : Badlapui Sd/-Authorised Office Date : 14-Aug-2023 **IIFL Home Finance Limited**

Dated this 5th day of December 2022

THIS CHAMBER SUMMONS has been taken out at the instance of M/s. Vinod Mistry & Co., Advocates, for the Plaintiff having their Office at Rajabahadur Mansion, 20, Ambalal Doshi Marg, (Hamam Street), Fort, Mumbai 400 023.

For Vinod Mistry & Co.,

Advocate for the Plaintiffs

To, Ina D'Souza 1.

Sd/-

- Errol D'Souza,
- 3. Edelweiss D'Souza.
- Raul D'Souza,
- Lowell D'Souza,
- 6. Carmeline D'Souza
- Cloves Gonsalves
- Wilber Gonsalves 8.
- Myshel Sampay, 9.
- 10. Myren Gonsalves
- 11. Karen D'mello
- Ragina Lewis, 12. Theresa Dias
- 13. 14.
 - Agnes Zakee. 15. Maria Rebello
 - Blossom Rodrigues,
 - 16. 17. Sophia Rodrigues
 - Alcina Rodrigues 18.
 - 19. Rahul Estates.

 - Navin M. Shah 20. 21.
 - Mahendra T. Shah,

 - Sailesh Singh,
 Angel House Co-op Housing (The Defendants abovenamed) And
 - Ronnie Rodrigues
 - Flinn Rodrigues
 - З. Alstine Rodrigues
 - Bridget Rodrigues
 - (Respondents abovenamed)

N.B.

Affidavit of Stanislaus Frank Rodrigues aged 69 years, the Plaintiff abovenamed affirmed on 5th day of December, 2022 will be used in Support of this Chamber Summons.

For Vinod Mistry & Co.,

Sd/-Advocate for the Plaintiffs

SCHEDULE OF AMENDMENT

- (A) In the cause title of the Plaint: Delete the name of Defendant No. 4 i.e., Mrs. Regina Louis
- (B) In the cause title of Plaint: Delete the Name of Defendant No.8 i.e. Blossom Rodrigues and add the name of her legal heirs which are as follows.
 - 8(a) Ronnie Rodrigues (Husband)
 - 8(b) Flinn Rodrigues (son)
 - 8(c) Alstine Rodrigues (Son)
- 8(d) Bridget Rodrigues (Daughter) All Residing at Uttan, Navghar Church Road, Uttan Bhayandar (West), Mira - Bhayandar, Thane, Maharashtra - 401106.
- (C) To Add paragraph No. 1 (a) after the paragraph no. 1 to the Plaint. 1(a) "The Defendant No. 4 has expired on 13.07.2022 leaving behind her no issues her Husband has predeceased her. Defendant No. 8 has expired leaving behind her legal heirs as mentioned in the cause title of the Plaint.
- (D) Consequential amendment in the Plaint and proceedings.
- For Vinod Mistry & Co.,

Sd/-Advocates for the Plaintiff

Rajabahadur Mansion, 2nd Floor, 20, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400 023, Tele No. 22676654, Code No. I-35504 Email ID : mistryvinod@hotmail.com

🛛 नव 🔊 शक्ति। मुंबई, सोमवार , १४ ऑगस्ट २०२३ ANIK INDUSTRIES LIMITED
 CIN: L24118MH1976PLC136836
 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021,
 Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com CHANGE OF NAME <u>जाहीर नोटीस</u> The spirit of Mumbai Get prediction sitting at home with Palm Print या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, माझे अशिलांचे वडिल कै. सुरेश सोमा आग्रे I HAVE CHANGED MY NAME FROM 'NAYNA ARVINDBHAI BERA' TO 'NAINA is now 94 years old! हयांच्या नावे गाव मौजे: विरार, सर्वे नं. २२६ पैकी २३८, हिस्सा नं. ५ पैकी, सर्वे नं. २२१ Love, romance, sex, family पैकी, येथील सदनिका नं . ३०२, तिसरा मजला, ''संत एकनाथ को - ऑप. हौ.सो.लि.' relations, job, wealth, home ARVIND BERA' AS PER AADHAR. CL-201 A "संत नगर कॉम्प्लेक्स", बिल्डिंग नं. १५, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व), तालुका: वसई, happiness, house, education, FREE PRESS JOURNAL EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2023 जिल्हा: पालघर, ४०१ ३०५, अश्या वर्णनाचा फ्लॅट माझे अशिल श्री. रूपेश सुरेश आग्रे, र marriage, children, luck, work, I HAVE CHANGED MY NAME FROM त्यांचे वडिल कै. सुरेश सोमा आग्ने, तसेच त्यांची आई श्रीमती. विजश्री सुरेश आग्ने, हयांच्य URVASHI JAMNADAS BARAY TO URVASHI JAMNADAS BAIRAI AS PER honor, sorrow, illness, etc. CONSOLIDATED www.freepressjournal.in तिघांच्या मालकीचा फलॅट आहे. परंतु कै. सुरेश सोमा आंग्रे, ह्यांचे दिनांक ०४/०३/२०२० रोर्ज Year Ended **Quarter Ended** जे. जे. हॉस्पिटल, मुंबई, येथे निधन झालेले आहे. कै. सुरेश सोमा आग्रे, यांच्या मृत्युनंतर त्यांचे R. R. Mishra Particulars AADHAR CARD 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023 कायदेशीर वारस म्हणजेच १) श्रीमती विजश्री सुरेश आग्रे (पत्नी), २) श्री. रूपेश सुरेश आग्रे Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press HAVE CHANGED MY NAME FROM NOTICE (Refer Notes Below) (मुलगा), ३) कु. रूचीका सुरेश आग्रे (मुलगी), असे असूने वार्र्सा हकाप्रमाणे सदर सदनिकेचे कायदेशीर वारस म्हणून सदर सदनिका माझे अशील १) श्री. रूपेश सुरेश आग्रे, व त्यांच्या आई Un-Audited **Un-Audited** Audited Audited SUBHASH PUNDALIKRAO GONDHALE TO SUBHASH PUNDALIK GONDHALE Total Income from Operations 1804.08 1582.89 5427.47 11810.11 Proposed cluster redevelopment known as "Darshan Pinnacle" (Popularity Whatsapp & Mobile २) श्रीमती. विजश्री सुरेश आग्रे, ह्यांच्या नावे करण्यात येत आहेत. तसेच वर उल्लेखित वारसान Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or AS PER AADHAR CARD. CL-359 9820113194 देखील सदरची मिळकॅत कै. सुरेश सोमा आग्रे, ह्यांच्या नावावरून माझे अशिल १) श्री. रूपेश 432.11 (0.48)394.29 549.38 Extraordinary items) I, MOUMITA JAYANTA DAS, AGE: 39YEARS, 2/18, HASAM CHAMBER; known as Bawla Compound) a Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional सुरेश आग्रे, व त्यांच्या आई २) श्रीमती विजश्री सुरेश आग्रे, ह्यांच्या नावे करण्यास काही हरकत property bearing C.S. No.2 and 3 of Watch on YouTube and/or Extraordinary items) 432.11 (0.48) 394.29 549.38 S.M. JADHAV MARG, DADAR, MUMBAI-400014 SHALL HENCEFORTH BE KNOWN AS MOUMITA DAS SARKAR नाही व भविष्यात देखील नसेल. Parel Sewree Division situated at Sane 國 आप और आपका भविष्य Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or तरी सदर वर उल्लेखीत मिळकतीवर माझे अशिलांचा व त्यांच्या आईचा कायमस्वरूपी कब्जा, Guruji Marg, Dattaram Lad Marg and 362.66 (3.98)538.23 478.46 Anant Malwankar Marg, Chinchpokli, Extraordinary items) हक व अधिकार आहे व इतर कोणाही इसमाचा कोणताही वा काहीही हक वा हितसंबंध नाई W/O: DEBASHIS ROBEN SARKAR VIDE AFFIDAVIT#66AA356573. DATED Total Comprehensive Income for the period [Comprising Mumbai- 400012 by Darshan म्हणुन सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. तरी सदरवावत कोणाही इसमास काहीही हरकत Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive **Properties**, was accorded the Environmental Clearance from the AFFIDAVIT#66AA336573. DATED: 07/08/2023 BEFORE NOTARY BY A.H.PAVASKAR, MUMBAI-400012 असँल्यास सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत खालील पत्यावर लेर्ख अस्वीकृती 362.66 2.82 567.04 512.10 Income (after tax)] स्वरूपात योग्य त्या कागदपत्रांसहीत देण्यात यावीँ. अन्यथा तसा कोणताही अधिकार राहीलेल 2775.35 2775.35 2775.35 Equity share capital 2775.35 State Level Environment Impact नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे समजण्यात येईल. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याह CL-428 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Assessment Authority (SEIAA), सही / जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा I SWATI IS LEGALLY WEDDED SPOUSE Environment Department, Govt. of 40206.87 Audited Balance Sheet of the previous year मे. महा लॉ असोसिएटसब तर्फे. OF 1552908K EX NK/TS TAMBE BALIRAM GANPAT, PRESENTLY RESIDENT AT FLAT NO 503, G.M. किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing Maharashtra on 10.8.2023. डॉ. अँड. महेंद्रकुमार मधुकर पाध्ये, बी. ए., एल. एल. एम., पी. एच. डी., एम. बी. ए., डी. लिट., अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी and discontinued operations)-The copies of clearance letter are 1.31 (0.02)2.05 स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला 1. Basic: (Rs.) 1.83 HEIGHTS, CHANAKYA CHOWK, VIRAT NAGAR, VIRAR WEST, DIST : PALGHAR available with the Maharashtra Pollution Control Board and may also नोटरी व वकील, उच्च न्यायालय, मुंबई 2. Diluted: (Rs.) (0.02) 2.05 1.83 1.31 घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते ऑफीस : बी/१०५ ते १०८, साकाईदेवी अपार्टेमेंट be seen at website at http://parivesh.nic.in ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत PIN 401303 HAVE CHANGED MY NAME KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2023 FROM FROM SWATI TO SWATI BALIRAM TAMBE AND DATE OF BIRTH FROM 13 FEB 1971 TO 02 FEB 1 968 VIDE AFFIDAVIT DATED 11/08/2023. साई निधी हॉटेल समोर, रेल्वे ब्रिज जवळ, विरार (पूर्व), तालुका: वसई, जिल्हा: पालघर वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या STANDAL ONE कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित **Quarter Ended** Year Ended Particulars दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक 30.06.2023 30.06.2022 31.03.2023 31.03.2023 मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात CL-456 SOLID STONE COMPANY LIMITED (Refer Notes Below) **Un-Audited** Audited Un-Audited Audited किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा I HAVE CHANGED MY NAME FROM Regd.Office : 1501, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai-400021 Total Income from Operations 1804.08 1582.89 5427.47 11810.11 JULIA D'SOUZA TO JULIA GERALDO DESOUZA AS PER AADHAR CARD फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात Website : www.solid-stone.com CIN : L26960MH1990PLC056449 Profit before Tax 436.14 (6.22)425.57 578.17 नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि **Extract of Consolidated Unaudited Financial Results** 569.51 Profit after Tax (9.53) 507.44 366.68 2529 3077 8935. CL-697 for the Quarter ended 30th June, 2023 Rs. in Lakhs (Except EPS) प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. I, JOANNE PERPETUAL ALEX FERNANDES OF LEELA MANSION, GOKHALE ROAD (S), DADAR (W), HAS CHANGED MY NAME TO JOANNE ALEX Notes: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee. These results have been approved by the Board of Directors at their दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये old on August 12, 2023. Limited review under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has bee Quarter Quarter Quarter Year नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही. Ended carried out by the statutory auditor of the Company. The auditor has expressed an unmodified report on the above results. Ended Ended Ended PARTICULARS 2. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rules 3 of Indian (Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment there under. 30/06/2023 31/03/2023 30/06/2022 31/03/2023 FERNANDES AS PER MY AADHAR CARD (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 3. L.C. payment default occurred at Punjab National Bank. As on 30th June. 2023 an amount of Rs. 795.78/- lakhs is outstanding towards overdues. I C.C. payment denaul occurred ar Punjab National Bank. As on 30th June, 2023 an amount of the .755, 747-lasks is outstanding towards overdues. However Company has paid entire outstanding (Principal, interest, others charges) of Punjab National Bank on 03/08/2023.
 The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year upto March 31, 2023 are and the unaudited figures upto Back and the unaudited figures upto December 31, 2022, being the date of the end of third quarter of the financial year which was subjected to limited review.
 The above standalone financial result is filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) CL-706 Total Revenue from operations (Net) 668.61 3.080.3 CHANGE OF NAME 602.40 860.78 HAVE CHANGED MY NAME FROM Net Profit/(loss) for the period (Before Tax, VIMLA RAJKUMAR RAWAT TO VIMLAVATI RAJKUMAR RAWAT AS Exceptional and/or Extraordinary Items) 33.71 43.46 (33.37) 82.77 NOTE Net Profit/(loss) for the period Before Tax (After Beculations, 2015. Standalone and Consolidated Quarterly financial results are available on company's websit PER DOCUMENTS. CL-710 om and also on the websit Collect the full copy of Newspaper for the submission in passport office. 33.7 43.46 (33.37) 82.77 Exceptional and/or Extraordinary Items) of Stock Exchanges I.e. www.nseindla.com and www.bse I HAVE CHANGED MY NAME FROM FARISA MOHAMED YUSUF TAIBANI TO dla.com. For, Anik Industries Limited MANISH SHAHRA Net Profit/(loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items) 25.17 32.69 (26.02)58.57 YUSUF TAIBANI AS PER Managing Director DIN: 00230392 Date: 12.08.2023 Total Comprehensive Income for the period Place: Indore DOCUMENTS. CL-711 I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HAKEEM TO ABDUL HAKEEM SHAIKH AS PER DOCUMENTS. [Comprising Profit / (loss) for the period (after 'ARVINDBHAI VALABHAI BERA' TO tax) and other Comprehensive Income (after tax) 24.80 26.83 (24.56) 57.09 'ARVIND VALJI BERA' AS PER AADHAR. Paid-up equity share capital (face value of Rs. 10/-538.00 538.00 538.00 538.00 CL-201 Reserves (excluding Revaluation Reserves) CL-711 A as shown in the Audited Balance Sheet 1.545.58 of the previous year Basic and Diluted Earnings Per Share नि. ८९ (EPS) (NotAnnualised) 0.47 0.6 (0.48)1.09 रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE **Key Numbers of Standalone Unaudited Financial Results** ओ.डब्ल्यू. एमडीआरटी-२/२३५/२०२३ NOTCE Is hereby given that my client MR. DEEPAK SHANKAR NAIK is the owner of Flat No. 605, admeasuring epproximately about 225 sq. PL Carpet area, on 6 th floor, In building Parle Amit Sra Co.Op. Housing Society Ltd., situated at survey no. 48, hissa no. 18, village Ville Parle (East), Jeevan Vikas Kendra marg, Mumbai-400057, laying and being on the plot of land bearing C.T.S Nos. 309, 309/14, Mumbai suburban district free from all accounterparane and cleans NOTICE is hereby given that my client Mr. Girlsh Shah is the owner of Flat No. 603, admeasuring approximately about 225 sq. Ft. Carpet area, on 6 th floor, in building Parle AmitSra Co. Op. Housing Society Ltd., situated at survey no. 48, hissa no.18, village Vile Parle (East), Jeevan Vikas Kendra marg, Mumbai- 57, Jaying and being on the pict of land bearing C.T.S Nos. 3009, 309/1 to 309/14, Mumbai suburban district free from all ancumbrances and claims. विकी उदघोषणा for the Quarter ended 30th June, 2023 Rs. in Lakhs (Except EPS वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय. दिनांकः ११.०८.२०२३ Quarter Quarter कर्ज वसुली न्यायाधिकरण−॥, मुंबई Quarter Year Ended Ended Ended Ended PARTICULARS एमटीएनएल भवन, ३रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई 30/06/2023 31/03/2023 31/03/2023 30/06/2022 आर. पी. क. २४१/२०२१ दिनांक: १०.०८.२०२३ (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट,१९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या encumbrances and claims. As the Original Share Cardificate with respect to the said Fatt mentioned herein above has been lost therefore any person having any right title intreset claim or demand to or in the said shares and flat by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lease, lier, assignment, maintenance, or claiming to be in possession of any original document of title relating to the above flat or otherwise howsover is requested to Intimate the same to the undersigned in writing, together with documentary evidence in support thereof, within 15 days hereof at Office No. 34, Viral Apartment, S.V. Road, Andhen (West), Mumbai- 400058; in default, my client shall presume that there is no such ourstanding claim or demand, and shall presume that the title of the said ces and claims is and Revenue from operations (Net) 602.40 860 78 668.61 3.080.31 Tom all encumbrances and casms As the Original Share Certificate with respect to the said Flat mentioned herein above has been ost therefore any person having any right title nterest claim or demand to or in the said shares und flat by way of sale, exchange, mortgage, gift, rust, inheritance, possession, easement, lease, and ant and mater mainteance or daiming the hin and the said material material material to have परिशिष्टाच्यानियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा Profit/(loss) before tax 34.29 44.14 (33.61 82.58 आर्सिल (पिगासस ॲसेट रिकन्स्टक्शन प्रा. लि.)]..... प्रमाणपत्र धारव Profit/(loss) after tax 25.75 33.37 58.38 (26.26)विरुध्द Notes : मे. श्री. कालिका शुगर आणि अन्य]....प्रमाणपत्र कर्जदार The above Standalone and Consolidated results were reviewed by the Audit Committee and approved and en, assignment, maintenance, or claiming to be in ossession of any original document of title leating to the above flat or otherwisehowsnever is equested to intimate the same to the undersigned प्रति taken on record by the Board of Directors at their meeting held on 12.08.2023 प्रक-१. मे. श्री कालिका शुगर, द्वारे त्यांचे प्रोप्रायटर श्री. लक्ष्मीदास दयालजी भानुशीली ऊर्फ गाजरा, पी२२, एपीएमसी मार्केट ॥, फेझ ॥, सेक्टर The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange unde १९, दानाबंदर, वाशी, नवी ४००७०३ आणि तसेच येथे व्ही३८, एपीएमसी मार्केट ॥, फेझ ॥, सेक्टर १९, दानाबंदर, वाशी, नवी ४००७०३ requested to infutnate the same to the undersigned in writing, together with documentary evidence in support thereof, within 15 days hereof at Office No. (7) dos, Shayamakama Bullding, Agarwah Market, 11 st Fir, Vile Parle E, Mumbal-58 in default, my client shall presume that there is no such outstanding claim or demand, & shall presume that the titls of the said Unit is clear & marketable, a wrolaim infait this interest or demand or farwone. Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and प्रक-२: श्री. लक्ष्मीदास दयालजी भानुशाली उर्फ गजरा, फ्लॅट क्र. ६०३, बी विंग, ६ वा मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, प्लॉट क्र. २१, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९. **येथे सुध्दा:** फ्लॅट क्र. ४०१, ए विंग, ४ था मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, Company's website www.solid-stone.com For SOLID STONE COMPANY LIMITED प्लॉट क्र. २१, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९. insering that there is no sole in black many claim of isemand, and shall present that the title of the said Jnit is clear and marketable, and any claim right title interest or demand of anyone, not intimated to us as aforesaid shall be deemed to be waived abandoned given up and released. SD/ प्रक-३: सौ. पार्वतीबेन लक्ष्मीदास भानुशाली, फ्लॅट क्र. ६०३, बी विंग, ६ वा मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, प्लॉट क्र. २१ A any claim right title interest or demand of anyor not intimated to us as aforesaid shall be deemed se waived abandoned given up & released. Dated this 14 th day of August, 2023 Milan B. Khakhar सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९. **येथे सुध्दा: फ्**लॅट क्र. ४०१, ए विंग, ४ था मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, प्लॉट क्र Place : MUMBAI Chairman and Managing Director २१, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९ Dated this 14 th day of August, 2023 Date : 12/08/2023 DIN: 00394065 Sd/-PREMLATA JAIN प्रक-४: **श्री. जयेश लक्ष्मीदास गजरा उर्फ भानुशाली, प**्टॅंट क्र. ६०३, बी विंग, ६ वा मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, प्टॉट क्र Sd/ PREMLATA JAI २१, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७० र. **येथे सुध्दा:** फ्लॅट क्र. ४०१, ए विंग, ४ था मजला, महालक्ष्मी सीएचएस लि., कैलाश वैभव, प्लॉट Advocate आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड क्र. २१, सेक्टर ११, कोपरखैरणे, नुवी मुंबई ४००७०९.



 त. त. २५० हमल चितालिया श्री. जय निमेश चितालिया श्री. हिमांशू नरेंद्र शाह <u>हमीदार/गहाणदार:</u> श्री. सरला अनंतराय चितालिया 	सुविधा सह	ह रचना अन्वये जमीनीमधील यथायोग्य	१३ ००० ०९९ पासह तदर पारसराशा उपलब्ध कामन का आण अधिकार आणि सदर परिसराशी उपलब्ध कॉमन क्षेत्र आणि परिसराशी उपलब्ध मार्गाधिकार, सुविधाधिकार आणि पार्किंग.	२०२३ राजा घतला आह. जिलेकर, जनीय, अल्पि प्रतिप्राप्त जननेत्र राजने राजने नेप्राप्त नेप्रे की
मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कन्जाची तारीख आणि प्रकार	राखीव किंमत	रु. १,२१,००,०००/- (रुपये एक करोड एकवीस लाख मात्र)	पति (१७२७ र. ९,८८,९२,९२,९२,९२,९२) - (२७२५ १८५ पता अपता अध्यायत रुआर पायरा पति आणे) पैसे त्रेसष्ट मात्र) आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भएत्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात अवट्य्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या
		इसारा अनामत रक्कम (ई. एम. डी.)	रु. १२,१०,०००/- (रुपये बारा लाख दहा हजार मात्र)	तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष बेधून घेतले जात आहे.
मागणी सूचना दिनांकः	१२.०१.२०२३	बोली वाढविण्याचे मुल्य	रु. २५,०००/ - (रुपये पंचवीस हजार मात्र)	स्थावर मिळकतीचे वर्णन
११.०१.२०२१ आणि रु. ५,५५,१७,९६१.२४ अधिक	(प्रत्यक्ष)	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	३१.०८.२०२३ रोजी दु. १.०० ते दु. २.००	
त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार		निरिक्षणाची तारीख आणि वेळ	योग्य परवानगी	रहिवासीत परिसर, फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंग, मोजमापित क्षेत्र ३६५ चौ.फू. चटई समतुल्य ते ४३८ चौ.फूट, बिल्ट अप म्हणजेच ४०.७० चौ.मीटर्स बिल्ट अप काडेल कीन सीएचएसएल, १९-ए,
सदर सूचना ही ई-लिलावाच्या तारिए कर्जाची कर्जदार संस्था द्वारे भागीदार, <u>टिप:-</u> १. इएमडी प्रापत्र प्राधिकृत ९९६०९७४८४८/८९७५७५८५१७ चर ४.३० पर्यंत	त्र आणि वेळेपूर्वी संपू हमीदार आणि गहाण अधिकाऱ्यांकडे उप संपर्क करावा आणि णि शर्ती तारण	दार यांना सुध्दा १५ दिवसांची सूचना समज लिब्ध आहेत. २ इएमडी प्रदान करण्य ३. इएमडी आणि केवायसी दस्तावेज स	ू द तारीख आणि वेळी जाहीर ई-लिलाव विक्री करण्याबाबत सदर	वीर सावरकर बालामिया लेन, माहिम पश्चिम, मुंबई ४०००१६ सह रु. ५२०/ - करीता ५ शेअर्स धारक विभिन्न क्र. १११ ते ११५ (दोन्ही समाविष्ट) चे संदर्भातीअ ०३.०९.२०१० दिनांकीत शेअर प्रमाणपत्र धारक क्र. २४ आणि सदर इमारत कोडल किन ए सीएचएस लि. यावर बांधलेली मुंबईचा महसूल जिल्हाचा सी एस क्र. १३४७, एफ पीर्क्र. ७६१, टीपीएस ३, महसूल झोन: १७/११९, पालिका जी नॉर्थ वॉर्ड माहिम विभाग, सदर इमारत २००४ वर्षी बांधलेली समाविष्ट तळ + ७ मजले आणि सीमाबद्ध द्वारे: पूर्व बालामिया लेन, पश्चिम: वीर सावरकर मार्ग, उत्तर: हाजी सुलतान इमारत, दक्षिण: पटेल मॅन्झन सही/- प्राधिकृत अधिकारी ते दिनांक : १० ऑगस्ट, २०२३ आयडीएफसी फर्स्ट बैंक लिमिटेड
दिनांक : १४.०८.२०२३ ठिकाण : मुंबई			सरफैसी ॲक्ट २००२ अन्व दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंक लि	वे ठिकाण: मुंबई (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड

NOTICE

DSP MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date: August 17, 2023

	Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit) [#]	Face Value (₹per Unit)	Net Asset Value ('NAV') as on August 10, 2023 (₹per unit)
L	DSP Tax Saver Fund	Regular	IDCW	0.500	10.00	20.193
L	DSP Tax Saver Fund	Direct	IDCW	0.500	10.00	65.996

The per unit rate is same for individual and other category of investors. Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any gueries/clarifications in this regard may be addressed to: DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Tel. No.: 91-22-66578000, Fax No.: 91-22 66578181, Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai Date: August 13, 2023

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

नोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु हचा उद्घोषणेमधील कोणत्याही तुटी, 🖡 विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल

- ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत, रु. १,३२,८०,०००/– (रुपये एक कोटी बत्तीस लाख ऐंशी हजार मात्र)
- ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. १,५०,०००/- (रुपये एक लाख पन्नास हजार मात्र). बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारावरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल.
- कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, ₹. जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु हचा उद्योषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.
- तमाम जनतेकडून सदर खुल्या ई-लिलावासाठी बोली मागविण्यात येत आहेत. रु. १३,२८,०००/- (रुपये तेरा लाख अठ्ठावीस हजार मात्र) च्या इअर रकमेसाठी कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या मूळ डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आणि पॅन/टॅन कॉर्ड, पत्त्याचा पुरवा बोलीदारांच्या ओळखीचा पुरावा सह ईमेल आयडी, मोबाईल नंबर, इ. सह बोलीदारांचा संपूर्ण तपशिल देवुन रितसर भरलेले आणि निळ्या शाईने सही केलेले विहित बोली प्रपत्र समाविष्ट मोहोरबंद लिफाफा (फक्त आर.पी. क्र. ठळकपणे लिहुन वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे) मधील प्रस्ताव १३.०९.२०२३ रोजी सायं. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. २४१ सन २०२१ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी–II मुंबई यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. बोलीदार स्वतःच्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, नंतरच्या बाबतीत त्यांनी मुख्याद्वारे रितसर स्वसाक्षांकीत सदर मुख्यांच्या संपूर्ण केवायसी सह एकत्रित त्यांच्या मुख्यांद्वारे रितसर शाईने सही केले मूळ प्राधिकारपत्र बोली दस्तावेजांसह जमा करणे आवश्यक आहे. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा सदर मख्य कंपनीच्या संपूर्ण केवायसी सह प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दुस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.
- बोलीदारांनी येथील वरील परिच्छेद ४ मध्ये नमुद नुसार दस्तावेजांच्या छायाप्रतींसह रितसर भरलेल्या विहित प्रपत्राची प्रत वरील सदर लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर स्वतःची नोंदणी केल्यावर वरील सदर लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करणे सुध्दा आवश्यक आहे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे १५.०९.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी ११.०९.२०२३ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.
- यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम आर.पी. क्र. २४१ सन २०२१ मध्ये वस्ली अधिकारी, डीआरटी-II, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बॅंकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-II, मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे.
- एकदा बोली सादर केल्यावर ई–लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करून ई–लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल.
- खरेदीदारांनी **अंतिम बोली रकमेची ७५%** उर्वरित रकम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसांनंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-I, डीआरटी-II यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.
- विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.
- मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल. 80
- कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे 88. ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत.

ातेही दावे आणि त्यांच्या स्वरुप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील ५.
अन्य कोणतेही ज्ञात तपशील
<u> </u>
<u>.</u>
ц.
ц.
उपलब्ध नाही
सही /
(सुनिल. के. मेश्राग